

30th July, 2021

To, **BSE Limited** Corporate Relations Department, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Ref: Security Code No. 511644

Security ID: OMEGAIN

Sub: Outcome of Board Meeting held on 30th July, 2021

Dear Sir/Ma'am,

Pursuant to the provisions of Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 we wish to inform you that the Board of Directors of the Company at its meeting held on 30th July, 2021 has:

 Considered and approved the Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended 30th June, 2021. The Statutory Auditors have carried out Limited Audit Review for the said Quarter.

An extract of the Unaudited Financial Results along with Limited Review Report for the Quarter ended 30th June, 2021 is enclosed herewith.

- Approved the re-appointment of Mr. Krishankumar Bhajanlal Rathi (DIN: 00156061) as Managing Director of the Company for a period of 3 (Three) years and the same be recommended to the members for their approval at the ensuing Annual General Meeting. (Brief Profile enclosed)
- Approved the notice of members and the AGM of the Company is scheduled to be held on Friday, 24th September, 2021. The AGM will be convened through Video Conferencing / Other Audio Visual Means in accordance with the relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India.





The meeting of the Board of Directors commenced at 12:30 P.M. and concluded at 1:30 P.M.

Kindly take a note of the same and acknowledge.

Thanking you,

Yours faithfully,

For Omega Interactive Technologies Limited

S. Misquitta

Shonette Misquitta Company Secretary and Compliance Officer M. No.: A57825

Encl: as above





Brief Profile

1. Mr. Krishankumar Bhajanlal Rathi, Managing Director:

Reason for change viz. appointment,	Re-appointment of Mr. Krishankumar		
resignation, removal, death or otherwise.	Bhajanlal Rathi, as Managing Director o		
	the Company, on recommendation of		
	Nomination and Remuneration		
	Committee of the Company, for a period		
	of three years, subject to the approval of		
	the members of the Company at the		
	ensuing Annual General Meeting		
Date of Appointment / cessation (as	Re-appointment subject to approval		
applicable) & terms of appointment.	of Shareholders of the Company.		
	14 19		
	Tenure of appointment - 3 (three)		
	years.		
Brief Profile	Mr. Krishankumar Bhajanlal Rathi, aged		
	62 years is a Commerce Graduate and has		
	more than 3 decades of experience in the		
	field of finance, administration including		
	import and export clearance work.		
Disclosure of relationships between	Mr. Krishankumar Bhajanlal Rathi is not		
directors	related to any other Director of the		
	Company.		
Information as required pursuant to BSE	Mr. Krishankumar Bhajanlal Rathi is not		
Circular vide of any Ref. No.	debarred from holding the office of		
LIST/COMP /14/ 2018- 19 and the	Director by virtue SEBI Order and/ or		
National Stock Exchange of India	otherwise such other authority.		
Limited vide Ref. No. NSF/			
CM14/2018/24, both dated June 20, 2018.			

For Omega Interactive Technologies Limited

S. Misquitta

Shonette Misquitta Company Secretary and Compliance Officer M. No.: A57825





Statement of Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2021

					(Amount in INR)
Sr.			Quarter Ended		Year Ended
Vo.	Particulars	30/06/21	31/03/21	30/06/20	31/03/21
10.		(Un - audited)	(Audited)	(Un - audited)	(Audited)
1	Income				
	a) Revenue from operations	403,754	598,617	*	1,360,366
	b) Other Income	139,616	147,412	152,740	544,022
	Total Income (a+b)	543,370	746,029	152,740	1,904,388
2	Expenses				
	a Employees benefit expense	384,494	508,505	222,680	1,213,604
	b) Other expenses	34,581	156,595	105,685	574,278
	Total Expenses (a+b+c+d+e+f+g)	419,075	665,100	328,365	1,787,883
3	Profit Before Tax (1-2)	124,295	80,929	(175,625)	116,506
4	Tax expense				
	(I) Current Tax	S. 1	24,300	17	29,300
	(ii) Excess provision for Tax of earlier periods written				
	back				
	Total Tax Expense (I+II)		24,300		29,300
5	Profit for the period (3-4)	124,295	56,629	(175,625)	87,200
6	Other Comprehensive Income				
	(i) Items that will not be reclassified to statement of			- 1	-
	Profit and Loss				
	(ii) Income tax relating to items that will not be			1 N 1	1
	reclassified to statement of Profit and loss				
	(iii) Items that will be reclassified to statement of	*			28
	profit and loss (iv) Income tax relating to items that will be				
	reclassified to statement of Profit and loss			393	
	Total Other comprehensive income (net of tax)				
7	(i+ii+iii+iv)		2		
	Total Comprehensive income for the period (5+7)		in the second	ALL STATE AND AND	
8	(comprising income for the period)	124,295	56,629	(175,625)	87,20
	Paid-up Equity Share Capital - Face Value of Rs. 10/-				
9	each	5,000,000	5,000,000	5,000,000	5,000,000
12	Reserves Excluding Revaluation Reserve as per balance				5 007 10
10	sheet of previous accounting year	÷ .		5*c	2,996,10
11	Basic and Diluted Earning Per Share (EPS) (Rs.)	0.25	0.11	(0.35)	0.1

Notes:

4

1 The above financial results for the quarter ended 30th June, 2021 have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors in their respective meeting held on 30th July, 2021. The statutory auditors of the Company have conducted limited review of these financial results, pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

2 The company is engaged in the business of software services including development of softwares and therefore there is only one reportable operating segment. Hence, disclosures required by Indian Accounting Standard - 108 "Operating Segment" is not applicable to the Company.

3 The financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendments.

Figures of previous periods/years' have been regrouped / rearranged, wherever considered necessary.

For Omega Interactive Technologies Limited

K.K.ROCON

Krishan Kumar Rathi Director DIN: 00155061

eTech Mumbai

Place : Mumbal Dated : 30th July, 2021

DESAI SAKSENA & ASSOCIATES Chartered Accountants Laxmi Building 1st Floor Sir P.M. Road, Fort Mumbai – 400001

Tel : 66261600 Fax : 66261617 Email : <u>contact@dsaca.co.in</u>

Website: www.dsaca.co.in

<u>Limited Review report on quarterly unaudited financial results of Omega Interactive Technologies</u> <u>Limited pursuant to the regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)</u> <u>Regulations, 2015</u>

To The Board of Directors Omega Interactive Technologies Limited

We have reviewed the accompanying statement of unaudited financial results of **Omega Interactive Technologies Limited** ('the Company') for the quarter ended June 30, 2021 ('the Statement') attached herewith, being submitted by the Company pursuant to the requirement of Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, as amended ("Listing Regulations"). This statement is the responsibility of the Company's management and has been approved by the Board of Directors. Our responsibility is to issue a report on these financial results based on our review.

We conducted our review in accordance with the Standard on Review Engagement (SRE) 2410, *"Review of Interim Financial Information Performed by the Independent Auditor of the Entity"* issued by the Institute of Chartered Accountants of India. This Standard requires that we plan and perform the review to obtain moderate assurance as to whether the statement is free of material misstatement. A review is limited primarily to inquiries of company personnel and analytical procedures applied to financial data and thus provide less assurance than an audit. We have not performed an audit and accordingly, we do not express an audit opinion.

Based on our review, conducted as stated above, nothing has come to our attention that causes us to believe that the accompanying statement of unaudited financial results prepared in accordance with applicable Indian Accounting Standards prescribed under section 133 of Companies Act 2013 read with rules issued thereunder and other recognised accounting practices and policies generally accepted in India, has not disclosed the information required to be disclosed in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("Listing Regulations") including the manner in which it is to be disclosed, or that it contains any material misstatement.

For Desai Saksena & Associates Chartered Accountants F.R. No. 102358W

> SAKSENA Date: 2021.07.30

Digitally signed by

ALOK KAILASH

10:21:23 +05'30'

ALOK KAILASH SAKSENA

Alok.K.Saksena Partner M. No.035170 UDIN: 21035170AAAAMR5258 Place : Mumbai Date : 30th July, 2021



ACTIVE TIMES

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO THE PUBLIC IN LARGE, my client MRS AYSHREE CHETANKUMAR SANGRAJKA is the member Devdoot Co-op. Hsg. So. Ltd. and also holding Flat No.25 on the 3rd Floor of the Building Known a Devdoot in Devdoot Co-op. Hsg. So. Ltd. situated at Survey No.101, Hissa No.6, Village-Majiwada, Thane, Taluka & District Thane. (Hereinafter referred to as the Said Flat). The Agreement executed in the year 1985 between Shri Krishnakumar Karsandas Ashar and Shri Ramesh Balkrishna Patil in respect of the Said Flat have been misplaced, lost. My client MRS. JAYSHREE CHETANKUMAR SANGRAJKA intends to sell the Said Flat.

If any person found the Agreement between Shri. Krishnakuma Karsandas Ashar and Shri Ramesh Balkrishna Patil in respect of the Said Flat having any objection in respect of the sale of said flat or any claim in respect of the Right, Title, Interest of whatsoever nature over and upon the Said Flat by way of Sale, Agreement for Sale, MOU, Mortgage, Lien, Lease, inheritance, Charge etc. should put up any such information, claim if any, withir fourteen(14) days from the date of publication of this notice along with the Substantial documentary evidence to the undersigned, failing to respond the same shall be deemed to have been waived off and my clients shal proceed with the sale of the said flat. Sd/-Place: Thane

Date: 29/10/2021 Aparna C. Khamkar (Advocate) Off. 76/82, Anand Bazar, Opp. Ashar Residency, Vasant Vihar, Pokhran Road No.2, Thane(W.)-400610

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the general public that My client Mr. Atul Mehra shall make an application for transfer of the share and membership in respect of the Flat No. B/24, Devyani Srishti CHS Ltd., Building No 116-SB, Sector- II, Srishti Complex, Mira Road East, Thane 401107.

The said Flat purchased by M/s Suri Sport Industries from M/s Eversmile Properties Pvt Ltd., by way of Agreement for sale dated 07.08.1991, and my client purchased said flat from M/s Suri Sport Industries by way of Agreement for Sale dated 19.09.2004 and said document Registered by way of declaration dated 24.08.2007 and my client is owner of the said flat.

If any person having any claim, interest or title in respect of the said Flat may contact the undersigned within 14 days from the date of publication hereof along with proof for the said claim, failing which it will be presumed that there are no claims in respect of the said Flat and said society will proceed the matter for transfer in favor of my client

Adv. Harish P. Bhandari

SD/

Date : 29.10.2021

Place : Mumbai

A-121, Sonam Shopping Centre, Golden Nest Phase -VI, Mira-Bhayander Road, Mira Road East, Thane 401017 Date: 30.10.2021 Place: THANE

OMEGA INTERACTIVE TECHNOLOGIES LIMITED

Statement of Un-Audited Financial Results for the Quarter and Six months Ended 30th September, 2021				P(OOJA PAI	_ACE CO	-OP. HOUSIN	IG
Particulars	Quarter ending 30.9.2021 Unaudited	Year to date figures for the current period ending 30.9.2019 Unaudited	Corresponding 3 months ended in previous year September 30, 2018 30.9.2020		S d :- Masoli, Daha	OCIETY	LTD. Ika Dahanu, Dist Pale	
			(Unaudited)		DEEMED	CONVEYA	NCE NOTICE	
REVENUE							above Society has	
Revenue from operations	398,543	802,297	436,420	to this	office for declara	ation of Deemed	I Conveyance of the for	ollowing
Other income	141,150	280,766	110,445	proper	ties. The next hea	arina is kept befo	ore on 02/12/2021 at 2	:00 PM.
Total Revenue (I)	539,693	1,083,063	546,865				And Others those wh	
EXPENSES							omit their say at the	
Employee benefits expense	379,598	764,092	194,812				. Failure to submit an	
Other expenses	70,685	105,266	155,651					
Total Expenses (II)	450,283	869,358	350,463			nobouy has an	y objection and furthe	raction
Profit before tax (I-II)	89,410	213,705	196,402	will be	taken.			
Tax expense						cription of the		
Current tax	20,000	20,000	5,000		Village Maso	oli, Taluka Dah	anu, Dist. Palghar	
Profit/(loss) for the period	69,410	193,705	191,402		Survey No.	Plot No.	Area	7
DISCONTINUED OPERATIONS						PIOL NO.		4
Profit/(loss) before tax for the year from	-	-	-		196/1	1	480.00 Sq. Mtr.	
discontinued operations					Obdella between the Date		Sd/-	_
Tax Income/(expense) of discontinued operations		-	-		Siddhivinayak Res			
Profit/(loss) for the period from discontinued	· ·	-	-		Apartment, Near IS		(Digambar Hausa	,
operations				Temple	e, Palghar (E.), Tal. I	Dist.	Competent Authority & I	District
Profit for the period	69,410	193,705	191,402	Palgha	r. Date : 29/10/2021	D	y. Registrar Co.Op. Societies	s, Palghar
OTHER COMPREHENSIVE INCOME							, , ,	<i>,</i> ,
A. Other Comprehensive income not to be								
reclassified to profit & loss in subsequent				1	MATHUE	RESH KR	UPA CO-OP.	
periods	· ·	•	-	1				
B. Other Comprehensive income to be					HOUS	ING SOC	IETY LTD.	
reclassified to profit & loss in subsequent					A		ildeal Damasa Vin	(11/)

EQUITAS SMALL FINANCE BANK LTD. (FORMERLY KNOWN AS EQUITAS FINANCE LTD) equicas

Registered Office: No.769, Spencer Plaza, 4th Floor, Phase-II, Anna Salai, Chennai, TN - 600 002. # 044-42995000, 044-42995050

DEMAND NOTICE

NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002

NOTICE is hereby given that the following borrower/s have availed loan from Equitas Housing Finance Limited (EHFL) / Equitas Finance Limited (EFL) / Equitas Small Finance Bank Ltd. In the meantime, M/s Equitas Housing Finance Limited., has amalgamated with M/s Equitas Finance Limited., as per the Scheme of Amalgamation sanctioned by the Hon'ble High Court of Judicature, at Madras. in CP Nos:119 TO 121 OF 2016 vide its order dated 06-06-2016. By virtue of the said amalgamation, all the rights and liabilities of Equitas tousing Finance Limited stands vested in Equitas Finance Limited. This is to further inform you that under the certificate issued by the Registrar of Companies, Chennai, the name of M/s Equitas Finance Limited., was changed to M/s Equitas Small Finance Bank Limited, and the Reserve Bank of India had issued a license dated 30-06-2016 to Equitas Small Finance Bank Limited to carry on the business of banking. The said borrower/s had/have failed to pay Equated Monthly Installments (EMIs) of their Ioan on account of which their Ioan ccount has been classified as Non-Performing Asset as per the guidelines issued by Reserve Bank of India . The borrower(s) have provided security of the immovable property/ies, the details of which are described herein below. The details of the loan and the amounts ustanding and payable by the borrower/s to ESFB as on date are also indicated herein below. The borrower(s) as well as the public in general are hereby informed that the undersigned being the Authorized Officer of ESFB, the secured creditor has initiated action against he following borrower(s) under the provisions of the Securitization and Reconstruction of Financial Assets and enforcement of Security Interest Act, 2002 (the SARFAESI Act). If the following borrower(s) fail to repay the outstanding dues indicated against their names within 60 (Sixty) days of this notice, the undersigned will exercise any one or more of the powers conferred on the Secured Creditor inder sub-section (4) of Section 13 of the SARFAESI Act, including power to take possession of the property/ies and sell the same. The public in general is advised not to deal with property/ies described herein below.

Name of the Borrower(s) / Guarantor(s) (Name of The Branch)	Demand Notice Date and Amount	Description of Secured Asset (Immovable Property)
Branch : Dadar L.No: VLPHDADR0001860 Borrower: Mr. Kalulal Jain, Co-Borrower: Mr. Goutam K Gang, Mrs. Mangibai Gang,	24-09-2021 & Rs.12,09,474/-	All That piece and parcel of SHOP No.B/02, On Ground Floor, B wing, of the building known as "NILKANTH-B.CO.OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED", admeasuring 210 Sq.ft. (Built up) area, Situated at-Survey No.348 B, Village-Kalwa, Vitawa suryanagar Taluka & District Thane, Within the limits of Thane Municipal Corporation and Sub-Registrar of Assurance at Thane.
Place : Chennai Date : 30.10.2021		Sd/- Authorised Officer Equitas Small Finance Bank Ltd.

Ltd.

	DHENU BUILDCON INFRA LIMITED Office No. 4 Building No. 4, Vahatuk Nagar, Amboli, Andheni (West), Mumbai- 400 058 Contact No.: 7977599535 CIN: L10100MH1909PLC000300 Email: dhenubuildconinfra.com EXTRACT FROM THE STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021 (Rs. in Lakhs except EPS)							
	PARTICULARS		Quarter End	ed	Half Ye	ear Ended	Year Ended	
		30.09.2021 Unaudited	30.06.2021 Unaudited	30.09.2020 Unaudited	30.09.2021 Unaudited	30.09.2020 Unaudited	31.03.2021 Audited	
1	Total Income from Operations (net) Net Profit/ (Loss) for the period (before tax and	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	
	Exceptional items) Net Profit/ (Loss) for the period before tax, (after	(0.80)	(1.11)	(1.69)	(1.91)	(22.87)	(133.17)	
	Exceptional items) Net Profit/ (Loss) for the period after tax (after	(0.80)	(1.11)	(1.69)	(1.91)	(22.87)	(133.17)	
5	Exceptional items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	(0.80)	(1.11)	(1.69)	(1.91)	(22.87)	(98.80)	
	and Other Comprehensive Income (after tax)]	(0.80)	(1.11)	(1.69)	(1.91)	(6.24)	(76.18)	
6	Equity Share Capital (Face Value of Shares : Rs. 1/-) Earnings Per Share (of Rs. 1/- each)	183.00	183.00	183.00	183.00	183.00	183.00	
	(a) Basic (b) Diluted	(0.00) (0.00)	(0.01) (0.01)	(0.01) (0.01)	(0.01) (0.01)	(0.12) (0.12)	(0.54) (0.54)	
No 1	(b) Diluted Des: The above is an extract of the detailed format of Finan	. ,	. ,	. ,	. ,			

t of Financial Results for the quarter and half year ended 30th Sep The above is an extract of the deta the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the website of Stock Exchange i.e BSE at www.bseindia.com and the Company's website www.dhenubuildconinfra.com

The above results were reviewed and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors at the respective meetings held on 29th October, 2021.

VHE KEAS the above named Plaintif have instituted a suit relating to a commercial dispute igainst you and you are hereby summoned to file a Written Statement within **30 days** of the ervice of the present summons and in case you fail to file the Written Statement within he said period of **30 days**, as shall be allowed to file the Written Statement on such other lay, as may be specified by the court, for reasons to be recorded in writing and on payment of such costs as the court deems fit, but which shall not be later than **120 days from the late of service of summons. You shall forfeit the right to file the Written Statement and the court shall not allow the Written Statement to he taken on record!** ourt shall not allow the Written Statement to be taken on record:

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY COMMERCIAL SUIT NO. 23 OF 2021 (COURT ROOM NO.32) (O.V. Rule 20 (1A) OF C.P.C aint lodged on: 05/03/2020 Plaint admitted on: 28/01/2021

Int lodged on : 05/03 / 2020 Plaint admitted on : 28/01/202 MMONS for Settlement os Issues in a Suit Relating to Commercial Dispute Und

ction 6 of the Commercial Courts, Commercial Division and Commercial Appellat

ivision of High Courts Act, 2015 Order V.r.1; of the Code of Civil Procedure, 1908 & O.V.R 0 (1A) OF C.P.C for paper publication.

M/s Champion Dealers (Mumbai) Pvt. Ltd.Through its director Mr. Mihir Mukesl Ffadra, Having his address at 310, Bharat Chamber , Baroda Street, Carnac Bunder Masjid Bunder (East), Mumbai -400009.

Court shall not allow the Written Statement to be taken on record: That the Plaintiff, therefore, prays that:-(a) The defendants be ordered to pay the principle amount of Rs. 7,02,109/- (Rupees Seven Lakhs Two Thousand One Hundred Nine) to the Plaintiff; (b) The defendants be ordered to pay interest @ 21% per annum on the above amount of Rs, 7,02,109/- (Seven Lakh Two Thousand One Hundred Nine) from the date of filing the suit till the date of realization of the said amount; (c) The Defendants be ordered to pay the cost of the suit to the Plaintiff, and (d) Any other relief/s as this Hon'ble Court may deem fit and proper, may be awarded in forward the Dlaintiff

n favour of the Plaintiff. to use required to appear in this court in person, or by a pleader duly instructed, and able to nswer all material questions relating to the suit, or who shall be accompanied by some erson able to answer all such question, on the **9th day of November 2021**, at **11:00 Velock**, to answer the claim; and further you are hereby to produce on the said day all ocuments in your possession or power upon which you base your defense or claim for the function of the product on the theter or use the development whether is now the function. et-off or counter-claim, and where you rely on any other document whether in you

ossession or power or not, as evidence in support or you defense or claim for set-off, o ounter-claim you shall enter such documents in list to be annexed to be Written Sta ven under my hand and the seal of this Hon'ble Court. Sealer 28 OCT, 2021 This 28 OCT 2021 For Registrar (City Civil Court, Gr. Bombay)

SATISH J. AGARWAL Advocates for the Plaintiff 2nd Floor, Pushp Enclave, Kandivali (W), Mumbai - 400067 Mobile: 9769383431

SOLID CONTAINERS LIMITED E CIN: L28100MH1964PLC013064 Regd. Office: 2006, Fossberry Road, Near ICI Ltd., Reay Road (E), Mumbai - 400 033. Tel: 7678021955/7506029866 E-mail: solidcontainersltd@gmail.com, www.solidcontainers.net UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE (Rs. in Lakhs) QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2021 Quarter Quarter Half Yea Year ended ended ended ended PARTICULARS 30 Sep, 30 Sep, 30 Sept 31 March, 2021 2020 2021 2021 Unaudited Unaudited Unaudited Audited Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the period before Tax (before Exceptional and/or

	Extraordinary items)	(49.68)	6.23	(109.17)	(225.93)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(49.68)	6.23	(109.17)	(225.93)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(49.68)	6.23	(109.17)	(225.93)	
5	Total Comprehensive Income for the period					
	[Comprising Profit / (Loss) for the period					
	(after tax) and Other Comprehensive					
	Income (after tax)]	(49.68)	6.23	(109.17)	(225.93)	
6	Equity share capital (Face Value Rs.10/- each)	438.08	438.08	438.08	438.08	
7	Reserves excluding Revaluation Reserves					
	as per balance				(7,622.87)	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)					
	(for continuing and discontinued operations) -					
	(a) Basic	(1.13)	(0.72)	(2.49)	(8.58)	
	(b) Diluted	(1.14)	(0.72)	(5.92)	(8.58)	

For Dhenu Buildcon Infra Limited Notes Sd/-

Vikash Maharish

Director & CFO

DIN: 07073642

Sr.

No.

The said unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in its meeting held on 29th October, 2021.

The Company adopted Indian Accounting Standard (Ind AS) from 1 April 2017 and accordingly above audited financial results are prepared in accordance with the said Standards.

The above is an extract of the detailed format of Year audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited year Financial Results are available on the Stock Exchange website

www.bseindia.com and on Company's website www.solidcontainers.net

For Solid Containers Limited Sd/-

Saturday

October

2021

TO

advertise

in this

Section

Call:

Manoj Gandhi

9820639237

30

Reshma Rao Director

Place : Mumbai Date : 29th October, 2021



Home First Finance Company India Limited CIN:U65990MH2010PTC240703 Website: homefirstindia.com Phone No.: 180030008425 Email ID: loanfirst@homefirstindia.com

DEMAND NOTICE U/s 13(2)

You the below mentioned borrower has availed loan by mortgaging the schedule mentioned property and you the below mention has stood as borrower/co- borrower guarantor for the loan agreement. Consequent to the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 03/10/2021 under the provisions of the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (in short SARFAESI Act). We Home First Finance Company India Limited have issued Demand Notice u/s 13(2) read with section 13(13) of the SARFAESI Act to the address furnished by you. The said notices are issued as on 25/10/2021 and these notices state that you have committed default in payment of the various loans sanctioned to you. Therefore, the present publication carried out to serve the notice as the provision of Section 13(2) of SARFAESI

S. No.	Name and Address of the Account, Borrower(s) & Guarantor(s)	Details of the security to be enforced	Total Outstanding as on date of Demand Notice plus further interest and other expenses (in Rs.)
1.	Jitendra Tribuvannath Shukla, RAJESH TRIBHUWANNATH SHUKLA	Flat No. 06, Building-A-67, Samruddhi Evergreens, Near Juveli Bridge, Opp prime Water Co., Badlapur-Karjat Road, Badlapur(E) Thane 421503	3,96,166
2.	Babay Krishankumar Singh, Krishankumar Singh	Flat No. 202, Building- 7, Samruddhi Evergreens, Near Juveli Bridge, Opp prime Water Co., Badlapur-Karjat Road, Badlapur(E) Thane 421503	25,74,242
3.	Abdul Rasheed, Mohammad Ahmed	Shop-2, E-wing Shiv Shrushti Park Complex, Survey Number 133 Near Shelu Railway Station Shelu West Shelu Maharashtra 410101	9,75,831
4.	Sheetal Shailendra Bansode, Shailendra Govind Bansode	Flat No. 001, B-Wing Alpine Heritage, Plot No 41 Bopele Village Near Karjat Murbad Road Neral West Maharashtra 410101	11,94,451
5.	Anjana Balbhim Karajkudve, Mrugesh Ganesh Pille	Flat No. 004, Shree Tisai Apartment, A wing Near Adivali Talav Road, Adivali Gaon, Malang Road Kalyan Maharashtra 421306	11,67,411
6.	Amrita Kumari Singh, Raju S Singh, Singh Satendra,	Flat No. 205, Durga Plaza, Haji Malang Road Near Kaka Da Dhaba Kalyan East,Maharashtra 421306	10,90,940
7.	Snehal Pravin Kasbe, Pravin Janardhan Kasbe, Balu Kasabe	Flat No. 404, Building 1, Chandrakant Sadan, B Wing, Adivali Dhokali Opp Relax Hotel, Haji Malang Road, Tal-Ambernath, Kalyan E, Maharashtra 421306	14,58,851
8.	Mursalin Mustaqeem Khan, ANISA MURSALIN KHAN	Flat No. 205, Building 2E, Tulsi Darshan, Village Mamdapur, Taluka-Karjat, Raigad - 410201	8,27,405
9.	Sekh Mahammad Khan, SHEHNAZSEKHKHAN	Flat No. 302, Building 2A, Tulsi Kalash, Tulsi Estates Off Kalyan-Karjat Highway, Near Divya Hotel, Neral, Karjat Raigad 421503	11,79,733
10.	Sapna Naresh Thakkar, Naresh RameshThakkar	Flat No. 101, Wing D, Riddhi Siddhi Residency CHS Serve no. 230, 7/8 A5 Arihant complex Kalher Bhiwandi Bhiwandi 421302	9,99,095
11.	Pravin R Singh, Reema Singh	Flat-02,Building- 9, Fly Residency, Near navratna Residency, Kaka Da Dhaba, Haji Malang Road, Kalyan E Kalyan 421306	16,68,872
12.	Sachin V Palande, Swapnali Sachin Palande	Flat No. 112, Building-Dessy, Jai Mata Di Complex, Survey no 10,Hissa no. 2, 1/1/3,1/1/4,1/1/5,1/1/6,1/1/7,4/14,Kalher, Taluka- Bhiwandi, Dist- Thane 421302	13,25,542
13.	Pushpa Bhaskar Bhoir, Hemant Bhasakar Bhoir, Bhaskar Ganpat Bhoir, Gajanan Shankar Surve	Flat No. 302, Crystal Signifia, Opp of Gram Panchayat, Kongaon Maharashtra 421302	12,57,194
14.	Darshan Chaudhari, Sugandha Darshan Chaudhari	Flat No. 210, Jai Mata Di Complex Paradise Survey no 10 ,Kalher, Taluka- Bhiwandi, Dist- Thane Thane 421302	26,97,509
15.	Asit Roy, Uday Bhanu Pratap	Flat No. 303, Building- A, Kokan Residency, Plot Bearing / CTS / Survey / Final Plot No.: 26/0 at Devad, Panvel, Raigarh, Maharashtra 410206	14,19,713
publi take poss Com inclu secu of se trans In ter lease hypo	ication of this Notice the aforesaid necessary action under the Provis ession of secured assets of the bo pany India Limited under the said a ding the rights to transfer by way of red assets including rights to trans ecured assets by Home First Finar sferred as it the transfer has been m rms of the Provisions of the Sectio e or otherwise (other than in the	me First Finance Company India Limited within the period of amount with interest and cost failing which Home First Finance C cions of the said Act against all or any one or more of the secure prowers, mortgagors and the guarantors. The power available to ct include (1) Power to take possession of the secured assets of of lease, assignment of sale for releasing secured assets (2) Tak fer by ways of lease, assignment or sale and realize the secured nee Company India Limited shall vest in all the rights and relat ade by you. n 13(13) of the said act, you are hereby prohibited from transfer normal course of your business), any of the secured assets e First Finance Company India Limited without prior consent of	company India Limited wi ed assets including takin to the Home First Financ the borrowers/guarantor e over management of th assets and any transfer a ion to the secured asset ring, either by way of sale as referred to above an

periods Other Comprehensive income for the year TOTAL COMPREHENSIVE INCOME FOR THE	-		
PERIOD, NET OF TAX	69,410	193,705	191,402
Earnings per share (EPS) (INR) (Not annualised)			
Basic	0.14	0.39	0.38
Dilluted	0.14	0.39	0.38

The above results were recommended by the audit committee and taken on record by the Board of Directors of the Company at their meeting held on October 29, 2021. The statutory auditors of the Company have conducted limited review of these financial results, pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015.

. The company is engaged in the business of software services including development of softwares and therefore there is only one reportable operating segment. Hence, disclosures required by Indian Accounting Standard - 108 "Operating Segment is not applicable to the Company. I. The financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind As) as prescribed under

Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendments

. Figures of previous periods/vears' have been regrouped / rearranged, wherever considered necessar

	For Omega Interactive Technologies Limited		-
Place : Mumbai	For Omega Interactive Technologies Limited Krishan Kumar Rathi Director │DIN: 00156061		10
Dated : 29th October, 2021	Director DIN: 00156061		Pa
Dated . 2011 October, 2021	Director Div. 00150001	(L	

GANDAK WEST END CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Village Bolinj, Taluka Vasai, Dist Palghar DEEMED CONVEYANCE NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 09/11/2021 at 2:00 PM M/s. Unitech Ltd. And Others those who have interest i the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property Village Bolinj, Taluka Vasai, Dist. Palghar Survey No. Area 716.00 Sq. Mtr. 316-B Sd/

Place : Siddhivinayak Residency, (Digambar Hausare) Ganray Apartment, Near ISKCON SEAL Temple, Palghar (E.), Tal. Dist. **Competent Authority & District** Palghar. Date : 29/10/2021

Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar SUYOG CO-OP. HOUSING SOCIETY LTD.

Add :- Papadi, Vasai (W.), Taluka Vasai, Dist Palghar **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 24/11/2021 at 2:00 PM

Shri. Suresh Laxman Joshi And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken

Description of the property -Village Dhivali, Taluka Vasai, Dist. Palghar

	Survey No.	Hissa No.	Area				
	93	4	1710.85 Sq. Mtr.				
Ganray Temple	93 4 1710.85 Sq. Mtr. Place : Siddhivinayak Residency, Ganray Apartment, Near ISKCON Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar. Date : 29/10/2021 SEAL Dy. Registrar Co.Op. Societies, Planet						

Add :- Avenu A-1, Global City, Chikhal Dongare, Virar (W. Taluka Vasai, Dist Palghar

DEEMED CONVEYANCE NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 09/11/2021 at 2:00 PM. M/s. Mathuresh Enterprises And Others those who have interest in the said property may submit their say at the time o hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, i shall b presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property -Village Chikhal Dongare, Taluka Vasai, Dist. Palghar Survey No. Area 3553.25 Sq. Mtr. 5 Place : Siddhivinayak Residency, Sd/-Ganray Apartment, Near ISKCON (Digambar Hausare) SEAL emple, Palghar (E.), Tal. Dist. **Competent Authority & District** Palghar. Date : 29/10/2021 Dy. Registrar Co.Op. Societies, Palgha

CHANDRABHAGA WEST END CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Village Bolinj, Taluka Vasai, Dist Palghar **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 09/11/2021 at 2:00 PM M/s. Unitech Ltd. And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property -Village Bolinj, Taluka Vasai, Dist. Palghar Survey No. Area 0 40 0 . Mtr.

316-B	426.18	s Sq. Mtr.	
(E.), Tal. Dist. 🛝	SEAL CO		

CITIZEN TULIP CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Bldg. No. A6, Citizen Complex, Juchandra, Naigaon (E.), Taluka Vasai, Dist Palghar DEEMED CONVEYANCE NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 16/11/2021 at 2:00 PM

M/s. Sealink Construction Company Pvt. Ltd. And Others hose who have interest in the said property may submit their say a the time of hearing at the venue mentioned below. Failure to submi any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property -Village Juchandra, Taluka Vasai, Dist. Palghar Survey No Hissa No Δrea

	Ourvey No.	111334 110.	Alca		
	280	7 pt.	722.07 Sq. Mtr.		
	282	Pt.			
Place : Siddhivinayak Residency, Sd/-					
Ganray	Apartment, Near IS	KCON (SEAL)	(Digambar Hausar	e)	
Temple	e, Palghar (E.), Tal. [Dist.	Competent Authority & Di	istrict	
Palgha	r. Date : 29/10/2021		Dy. Registrar Co.Op. Societies,	Palgha	

Company India Limited. Signed by: AUTHORISED OFFICER. Place: Mumbai Date: 30/10/2021 Home First Finance Company India Limited

मुंबई लक्षदीप

सपादकीय विस्थापनाचे संकट

🗖 लवायु परिवर्तनाच्या प्रभावामुळे म्हणजेच जवादत्या हवामानातील बदलामुळे भारतावर जी नैसर्गिक संकटे येत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विरऱ्थापनाची टांगती तलवार आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे भारतात वारंवार चक्रीवादळे. पूर, तुफान पाऊःस आणि लांबलेला पावसाळा अशा संकटांची मालिकाच सुरू झाली आहे. लोकांच्या मोठ्या प्रमाणावर विस्थापनास ही संकटे जबाबदार असून अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात विस्थापन होणार आहे, असा अहवाल या क्षेत्रात कार्य करणाऱ्या का संस्थेने दिला आहे. हा अहवाल निश्चितच भारताची चिंता वाढवणारा आहे. हवामानातील बदलामुंळे तुफान पाऊर आणि त्यामुळे गरिबांचे संसार उध्वस्त होणे हे नित्याचे झाले आहे. या गरिबांना आता आपला वारंवार उध्वरन होणारा संसार परवडणारे नाही. त्यामुळे अन्यत्र विस्थापित होत आहेत. हे तर रोजच्या पहाण्यातील दृष्य आहे. हवामानातील वारंवार बदलांमुळे देशाच्या विविध भागांत अधिकाधिक प्रमाणात पाऊरस आणि इतर आपत्ती येत असून त्यामूळे विस्थापन अपरिहार्य होऊन बसते. उत्तराखंडमध्ये आणि केरळमध्ये नुकताच जो पावसाचा कहर झाला, त्यामुळे जीवित आणि वित्तहानी मोठी झाली आणि त्यामुळे कित्येक परिवार विस्थापित झाले. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एनव्हायरनमेंट अँड डेव्हलपमेंट या प्रख्यात संस्थेने हा अहवाल दिला असल्याचे त्याच्या विश्वासार्हतेची शंका कुणीच घेऊ शकत नाही. भारतातही गेल्या आठवड्यात एक अहवाल जारी झाला होता. त्यात असे म्हटले होते की देशात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडत असून त्यामुळे नापिकी सर्वत्र आहे. तर चक्रीवादळांमुळे मत्स्यपालनावर संक्रांत आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि मच्छीमार आपला परंपरागत व्यवसाय सोडून अन्यत्र स्थलांतर करत आहेत. असे असेल तर या उत्पादनांमध्ये मोठी घट होणार असून त्यामुळे देशातील अन्नधान्य उत्पादनाच्या स्थितीवर विपरित परिणाम होणार आहे, हे उघड आहे. भारतीय शेतकरी सुरक्षित स्थानी पलायन करत आहेत. यामुळे भारत इतका चिंतित झाला आहे की ग्लासगो येथे रविवारी हवामानातील बदलविषयक होणाऱ्या परिषदेला उपस्थित रहाण्यासाठी स्वतः पंतप्रधान मोदी जात आहेत. जर्मनी वॉच या प्रख्यात संस्थेने ग्लोबल वॉर्मिंगमुळे ज्या देशांना धोका आहे, त्यांची यादी तयार केली असून त्यात भारताचे नाव सर्वोच्च दहामध्ये होते. आणखी एक आकडेवारी तर हे संकट आर्थिक बाबतीत भारताला किती नुकसान पोहचवत आहे, याची भयानक कल्पना आणून देणारी आहे. या आकडेवारीनूसार, गेल्या वर्षात देशात जी काही नैसर्गिक संकटे आली जसे की चक्रीवादळे, पूर दुष्काळ आणि अवकाळी पाऊस यामुळे तब्बल ८७ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. यावरून आपण किती गंभीर संकटाच्या विळख्यात आहोत, हे कळते. त्यामूळे रविवारी देशातील १२७ देश जागतिक हवामान बदलाच्या संकटावर रणनीती ठरवण्यासाठी ग्लासगो येथे एकत्र येत आहेत. हे संमेलन १३ दिवस चालणार असून त्यात अमेरिकन अध्यक्ष ज्यो बिडेन हेही संबोधित करणार आहेत. देशात कोळशाचे संकट नुकतेच निर्माण झाले तेव्हा आपण किती मोठ्या प्रमाणावर कोळशावर अवलंबून आहोत, याचे दर्शन घडले. या संमेलनात कोळशावरील अवलंबित्व कमी करण्यावर धोरण तयार केले जाणार आहे. विकसित देशांनी आपला विद्युत वाहनांचा वापर वाढवला पाहिजे. कारण कार्बन उत्सर्जनात त्यांचाच वाटा सर्वाधिक जास्त आहे. भारताने तर आपले कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे. त्यामुळे विकसित देशांवर आता जास्त जबाबदारी आहे. आता अमेरिका पॅरिस हवामान करारात सामिल झाल्यामुळे या दृष्टिने चांगले काम होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाहि. पॅरिस संमेलनात सहभागी झालेल्या देशांनी आपल्या देशातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी लक्ष्य निश्चित केले होते. पण त्यादृष्टिने भारत सोडला तर कुणीच काहीच काम केले नाही. अमेरिकेने तर या करारातून अंगच काढून घेतले. पॅरिस परिषदेतच जागतिक तपमान १.५ ते २ डिग्री सेल्सियसने कमी करण्याचेही ठरवले होते. परंतु त्याही दिशेने काहीच काम झालेले नाही कारण विकसित देशांनी आपली जबाबदारी पार पाडली नाहि. वास्तविक विकसित देश जास्त वाहने आणि प्रदूषणकारी घटक वापरत असल्याने अधिकाधिक कार्बन उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये त्यांचा हात जास्त आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच जास्त आहे. पण बळी तो कान पिळी याप्रमाणे आपल्याकडील ताकदीचा वापर करून ते जबाबदारीतून निसटून जाऊ पहात आहेत. जागतिक तपमान वाढ नियंत्रित करण्यात अनेक देशांची मोठ्या प्रमाणावर मदत मिळण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. भारतासाठी परिषद ही आव्हान ठरणार आहे. कारण कोळशावरील अवलंबित्व कमी करण्यावर परिषदेत जोर दिला जाईल. अजूनही भारताला कोळशाचा वापर कमी करण्यात यश आलेले नाही. सौर उर्जेचा प्रभावी आणि पर्यायी वापर ताकदीने करण्याबाबत भारत अजूनही मागेच आहे. विकसनशील देशांनी उर्जा स्त्रोतांमध्ये कपात करायची असेल तर विकसित देशांनी पॅरिस परिषदेत ठरलेले वित्तीय सहाय्य मोठ्या प्रमाणात दिले पाहिजे. तरच मानवजात आणि पृथ्वी या संकटापासून वाचू शकेल.

लसीकरण झालेल्या परदेशी प्रवाशांना विलगीकरण नाही

मुंबई, दि. २९, (प्रतिंनिधी) : कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या परदेशी प्रवाशांना आजपासून भारतात प्रवेश दिला जाणार आहे. भारतात

प्रवेश दिल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येणार नाही. मात्र, भारतात

प्रवेशापूर्वी आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणं त्यांना बंधनकारक करण्यात आलं आहे. ही मुभा ज्या प्रवाशीनी डब्ल्यूएचओ मान्यताप्राप्त कोविड – १९ लसी घेतली आहे किंवा भारताने ज्या देशांशी राष्ट्रीय पातळीवर परस्पर करार केले आहेत, अशा देशांमधून येणाऱ्यांना आहे

मात्र हायरिस्क देशांमधून येण्याऱ्या लोकांना हा नियम लागू नाही. या देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे

मध्य प्रदेश, दि. २९,

घटना मध्य प्रदेशातील

आली होती. पती-पत्नीमध्ये

अनेक दिवसांपासून वाद सुरू

होता. वार-तविक, हे प्रकरण

शिवपुरी जिल्ह्यातील बामोर

पोलीस स्टेशन परिसरातील

आहे. पोलिसांनी दिलेल्या

त्याचा शोध घेत आहेत.

माहितीनुसार, घरगुती वादातून

महिलेने सांगितले की,

रोज दारूपिऊन अत्याचार

सुरूआहेत.



आणि यूकेसह युरोपमधील देशांचा समावेश आहे. काय आहे नविन नियम

''ज्या प्रवाशांचं पूर्णपणे लसीकरण झाले आहे आणि कोविड – १९ ची लस घेऊन १९ दिवस उलटले आहेत, त्यांना विमानतळातून क्वरंटाईन आणि चाचणीशिवाय बाहेर पडण्याची परवानगी दिली जाईल. आगम नानंतर १४ दिवस त्यांच्या आरोग्याचे निरीक्षण त्यांनी स्वतः करायचे आहे,' असे आंतरराष्ट्रीय आगमनांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. मात्र COVID-१९ RT-PCR चाचणीचा नेगेटिव्ह

दोन मुलीसह वेगळी राहत

रिपोर्ट आगमनानंतर विमानतळावर सादर करणे आवश्यक आहे. चाचणी प्रवास सुरूकरण्यापूर्वी ७२ तासांच्या आंत घेणे

गरजेचे आहे. अर्धवट किंवा लसीकरण न झालेल्या प्रवाशांनी मूळ नियम आणि

आवश्यक उपाययोजना लागू आहेत. या नियमांमध्ये आगम नानंतरच्या COVID-१९ चाचणीसाठी नमुना देणे, सात दिवसांसाठी होम क्वरंटाईन, भारतात आल्याच्या आठव्या दिवशी पुन्हा उजतखउञ्- १९ चाचणी करणे यांचा समावेश आहे.

सर्व प्रवाशांनी नियोजित प्रवासापूवी ऑनलाईन एअर सुविधा पोर्टलवर स्वयं–घोषणा फॉर्म भरणे आणि नेगेटिव्ह COVID-18 RT-PCR रिपोर्ट अपलोड करणे गरजेचे आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही चाचणी प्रवास सूरू

करण्यापूवी ७२ तासांच्या आत घेण्यात यावी.

भारतात कोरोनाची स्थिती देशात कोरोनाग्रस्तांच्या रञ्ग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रञ्ग्णसंख्या घटताना दिसत आहे. गेल्या २४ तासात

आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास १ हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात देशात १४ हजार ३०६ नवीन कोरोनाबाधित रञ्ग्णांची नोंद झाली. तर ४४३ कोरोनाग्रस्तांना एका दिवसात प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रञ्ग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे देशातील सकिया कोरोनाग्रस्त रञ्ग्णसंख्या आता पावणेदोन



(महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२-नियम ७ व ७अे वाचावे) बदल अहवाल क्रमांक ACC / II / 2433 / 2021

ज्याअर्थी, Structural Engineering Forum of India, न्यास नोंदणी क्र. E-22483 या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Alpa R. Sheth यांनी ACC/II/2433/2021 यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेल आहे व तो प्र. सहायक धर्मादाय आयुक्त-(२) यानी दिनाक २२.०९.२०२१ रोजी तात्पुरत स्विकन केलेला आहे. त्याअर्थी, हिँतसबंध असलेल्या सर्व सबधीत लोकाना सदर नोटीर दारे कळविण्यात येते की. सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप/हरकत घ्यावयार्च विरासी आत प्र. सहायक धर्मादाय आयुक्त-(२) यांचेसमोर दाखल करावी, अन्यथा, सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही असे समजून सदर बदल अहवालावरील सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसानंतर अंतिम आदेश करण्यात येईल, यार्च

आज दिनाक २२ रोजी माहे सप्टेंबर, सन २०२१ रोजी माझ्या सहीनिशी व धर्मादाय आयुक्ताच्या शिक्क्यानिशी दिली

सही/ अधिक्षक (न्याय) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई यांचेकरीता.

श्री उपेन्द्र को-ऑप हौंसिंग सोसायटी लिमिटेड Regd. No. BOM/HSG/PR-8501 OF 1981-1982 Dated12-6-1981

शिक्का

वाय. आर. तावडे रोड, दहिसर (पूर्व), मुंबई- ४०००६८. श्री उपेन्द्र को ऑप हौ. सो.ली. वाय. आर. तावडे रोड, दहिसर (पूर्व), मुंबई- ४०००६८. या सहकार संस्थेच्या व्यवस्थापक समितीची सन २०२१ ते २०२६ पंचवार्षिक निवंडणुकीसाठी पात्र मतदारांच रूप मतदार यादीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहे

नियम ७६ ई नुसार प्रारूप मतदार यादी प्रसिध्दी कार्यक्रम .					
क्र.	तपशिल	दिनांक	वेळ	ठिकाण	
१.	प्रारूप मतदार यादी प्रसिध्दी दिनांक	२९.१०.२०२१	सायंकाळी ६.०० वा.	संस्थेचे नोटीस बोर्ड व संस्थेचे कार्यालय	
२.	प्रारूप मतदार यादीवरील सुचना, हरकती स्वीकारणे	२९.१०.२०२१ ते ०७.११.२०२१	सायंकाळी ६.०० वा. ते ७.०० वा	संस्थेचे कार्यालय	
ą.	प्राप्त सुचना/ हरकती/ आक्षेप यांच्यावरती निर्णय घेणे	०९.११.२०२१	सायंकाळी ६.०० वा.	संस्थेचे कार्यालय	
૪.	अंतिम पात्र मतदार यादी प्रसिध्द करणे	१०.११.२०२१	सायंकाळी ६.०० वा. ते ७.०० वा	संस्थेचे कार्यालय / संस्थेचे नोटीस बोर्ड	
तसेच सदर यादीवर काही आक्षेप नसल्यास प्रारूप मतदार यादीवरती हरकती/ आक्षेप दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाची प्रारूप यादी हीच अंतिम यादी म्हणुन प्रसिध्द करण्यात येईल. सही/-					
ठिकाणः मुंबई दिनांकः ३०/१०/२०२१ श्री उपेन्द्र को-ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड					

सार्वजिनक न्यास नोंदणी कार्यालय धर्मादाय आयुक्त भवन, तळ मजला, सास्मिरा इमारत, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०


सार्वजनिक न्यास नोदणी कार्यालय, बृहन्मुबई विभाग, बृहन्मुबई

चौकशीची नोटीस (महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२-नियम ७ व ७अे वाचावे) बदल अर्ज क्रमांक ACC-VII / 2158 / 2021

ज्याअर्थी, Shree Nasik Panchavati Panjrapole, Mumbai न्यास नोंदणी क्र F २१२ (मुंबई) या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Hitesh Ramji Javeri यानी ACC-VII/2158/2021 यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो मा. प्र. सहाय्यक धर्मादाय आयुक्त-७ यांनी दिनांक २२/१०/२०२१ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे.

त्याअर्थी, हितसंबंध असलेल्या सर्व संबंधीत लोकांना सदर नोटीसद्वारे कळविण्यात येते की. सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप/हरकत घ्यावयाची असल्यास आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनाकापासून ३० दिवसाचे आत मा. प्र. सहाय्यक धर्मादाय आयुक्त-७ यांचेसमोर दाखल करावी, अन्यथा, सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अर्जावर दिनाक **०१/१२/२०२१** रोजी अतिम आदेश करण्यात येईल, याची नोंद घ्यावी

आज दिनांक २६/१०/२०२१ रोजी माझ्या सहीनिशी व धर्मादाय आयुक्ताच्या शिक्क्यानिशी दिली.



सार्वजिनक न्यास नोंदणी कार्यालय, धर्मादाय आयुक्त भवन, तळ मजला, सास्मिरा इमारत, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग बृहन्मुंबई, जाहिर नोटीस


(महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२ नियम ७ व ७अे वाचावे) बदल अहवाल क्रमांक ACC/VII/4960/2021

ज्याअर्थी, Royal Higher Education Society, न्यास नोंदणी क्रमांक. F-12112 (मुंबई) या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Prof. Asgar E. Lakdawala यानी ACC-VII/4960/2021 यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो मा. प्र. सहाय्यक धर्मादाय आयुक्त-७ यांनी दिनांक २७/१०/२०२१ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे.

त्याअर्थी, हितसंबंध असलेल्या सर्व संबंधीत लोकांना सदर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप/हरकत घ्यावयाची असल्यास, आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनाकापासन ३० दिवसाचे आत मा. प्र. सहाय्यक धर्मादाय आयुक्त-७ याचेसमोर दाखल करावी, अन्यथा सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अर्जावर दिनाक ०६/१२/२०२१ रोजी अतिम आदेश करण्यात येईल, याची नोंद घ्यावी

आज दिनाक २९/१०/२१ रोजी माझ्या सहीनिशी व धर्मादाय आयुक्ताच्या शिक्क्यानिशी दिली.

शिक्का



सार्वजिनक न्यास नोंदणी कार्यालय, धर्मादाय आयुक्त भवन, तळ मजला, सास्मिरा इमारत, सारिमरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०


सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग बृहन्मुंबई, जाहिर नोटीस

(महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२ नियम ७ व ७अे वाचावे) बदल अर्ज क्रमांक ACC-VII/3710/2021

ज्याअर्थी, Sion Bhagini Samaj, Mumbai न्यास नोंदणी क्रमाक **एफ-४९२ (मुंबई)** या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त **कविता** डी. दळवी यानी ACC-VII/3710/2021 यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो मा. प्र. सहाय्यक धर्मादाय आयुक्त-७ यानी दिनाक २०/०९/२०२१ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे.

त्याअर्थी. हितसबंध असलेल्या सर्व संबधीत लोकाना सदर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप/हरकत घ्यावयाची असल्यास आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनाकापासून ३० दिवसाचे आत मा. प्र. सहाय्यक धर्मादाय आयुक्त-७ यांचेसमोर दाखल करावी, अन्यथा प्रदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अर्जावर दिनांक २८/१०/२०२१ रोजी अंतिम आदेश करण्यात येईल, याची नोंद घ्यावी

आज दिनांक २१/०९/२१ रोजी माझ्या सहीनिशी व धर्मादाय आयुक्तांच्या शिक्क्यानिशी दिली.



WHITEHALL COMMERCIAL COMPANY LIMITED CIN: L51900MH1985PLC035669
Regd. Office: O-402, Floor-4, Plot-389, Palai Ratan House, Sankara Mattham Road, Kings Circle, Matunga, Mumbai-400019; Tel No: 022-22020876; Email ID: whitehall@yahoo.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 33 of the Securitie Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, Nove 11, 2021 at 4,30 p.m. at registered office of the company, inter alia to consider and approve th audited Standalone Financial Results of the Company for the quarter and half year ended Septe 2020 ments) Regulations, 2015, that 30. 2021

rther, in terms of the Company's Code of Conduct and SEBI (Prohibition of Insider Trading . 2015, the trading window for dea of the Company by its designed the announcement of the fin ns shall remain closed till the completion of 48 hours after the an Secults for the quarter and half year ended 30° September 2021. For more details please visit the website of the Company i.e. www.whitehall.co.in and the Stoc Exchange where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com.

For Whitehall Commercial Company Limite

Rohit Prabhudas Shal

DIN: 00217271

(प्रतिनिधी) : पत्नीने खायला होती. आरोपीने मला जीवे सांगितले म्हणून पतीने पत्नीचे मारण्याच्या उद्देशाने माझ्यावर नाक कापल्यांची धक्कादायक हल्ला केल्याचे पीडितेच्या पत्नीने सांगितले. त्याने मला शिवपुरी जिल्ह्यात घडली ब्लेडने जखमी केले आहे. महिलेला जवळच्या दादी करताना ब्लेडने हल्ला रञ्ग्णालयात दाखल करण्यात केला आले असून तिच्यावर उपचार जखमी पत्नीचे नाव पूजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीचे नाक कापण्यापूर्वी पतीने तिला आणि मुलीनाही मारहाण केली होती. पतीच्या रोजच्या छळाला कंटाळून ही महिला काही दिवसांपासून माहेरी राहत होती. नुकतीच ती सासरी


मध्य प्रदेशात पत्नीने खायला

सांगितले म्हणून पतीने तिचे नाक कापले

मुलीसह माहेरी राहत होती. नुकतीच ती सासरच्या घरी आली होती. सासरच्या घरी तिने पतीला सकाळी नाश्ता करण्यास सांगितले.

की, त्यावेळी राम प्रवेश ब्लेडने दाढी करत होता. त्याचे बोलणे ऐकून तो त्याला मारायला धावला, त्याच्या घरच्यांनीही त्याला या सगळ्यात साथ दिली. पूजाने सांगितले की, सासू, सांसरे आणि वहिनी यांनी तिचे हात पाय धरले आणि पतीने ब्लेडने तिचे नाक कापले

करत असे. यामुळे ती आपल्या PUBLIC NOTICE Mr.Arun Damodar Mahant, a member of Valley Tower Co-op.



पत्नी पूजाने सांगितले

एका व्यक्तीने ब्लेडने आपल्या पत्नीचे नाक कापले. त्यानंतर तो घरातून पळून गेला. पोलीस लग्ज झाल्यापासून तिचा नवरा

वंशकर आहे आणि पतीचे नाव रमेश वंशकर आहे. लग्जाच्या काही काळानंतर पती-पत्नीमध्ये भांडण सुरूझाल्याचं सांगण्यात येत आहे. जिथे रोज दारूपिऊन पती पत्नीला मारहाण करायचा. याला कंटाळून पत्नी आपल्या दोन

नोंद घ्यावी.

Housing Society Ltd., owner of Flat No.B1-703 & B1-704, Valley Tower Co-op. Housing Society Limited having its Regd. Office at Plot No. 60/2, Chitalsar Manpada, Thane 400610 and having Reg.TNA/HSG/TC/10096/9899 Dated December 22, 1998, died on 14th July 2015 without making nomination. The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimant/s or objection/s to the transfer of the said shares and interest of the deceased member in the property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with the copies of relevant proofs to support the claim / objection. If no claims /objections are received within the period prescribed above, the society shall be at the liberty to deal with the shares & interest of the deceased member in the manner provided under the bye-laws. In case of any claims / objections kindly contact the Management Committee in the society office within the prescribed 14 days. For and behalf of Place: Thane, Valley Tower Co-op.Housing Society Ltd., Date: 30-10-2021. Sd/-Secretary

OMEGA INTERACTIVE TECHNOLOGIES LIMITED CIN: L67120MH1994PLC077214					
Statement of Un-Audited Financial Results for the Quarter and Six months Ended 30th September, 2021					
Particulars	Quarter ending 30.9.2021 Unaudited	Year to date figures for the current period ending 30.9.2019 Unaudited			
REVENUE					
Revenue from operations	398,543	802,297	436,420		
Other income	141,150	280,766	110,445		
Total Revenue (I) EXPENSES	539,693	1,083,063	546,865		
Employee benefits expense	379,598	764,092	194,812		
Other expenses	70,685	105,266	155,651		
Total Expenses (II)	450,283	869,358	350,463		
Profit before tax (I-II)	89,410	213,705	196,402		
Tax expense					
Current tax	20,000	20,000	5,000		
Profit/(loss) for the period	69,410	193,705	191,402		
DISCONTINUED OPERATIONS					
Profit/(loss) before tax for the year from	-	-	-		
discontinued operations					
Tax Income/(expense) of discontinued operations	-	-	-		
Profit/(loss) for the period from discontinued	-	-			
operations					
Profit for the period	69,410	193,705	191,402		
OTHER COMPREHENSIVE INCOME					
A. Other Comprehensive income not to be					
reclassified to profit & loss in subsequent					
periods	-	-			
B. Other Comprehensive income to be					
reclassified to profit & loss in subsequent					
periods	-	· ·	-		
Other Comprehensive income for the year	-	-	· ·		
TOTAL COMPREHENSIVE INCOME FOR THE					
PERIOD, NET OF TAX	69,410	193,705	191,402		
Earnings per share (EPS) (INR)					
(Not annualised)					
Basic	0.14	0.39	0.38		
Dilluted	0.14	0.39	0.38		
Notes:					

. The above results were recommended by the audit committee and taken on record by the Board of Directors of the Company at their meeting held on October 29, 2021. The statutory auditors of the Company have conducted limited review of these financial results, pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.


The company is engaged in the business of software services including development of softwares and therefore there is only one reportable operating segment. Hence, disclosures required by Indian Accounting Standard - 108 "Operating Segment" is not applicable to the Company.

The financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind As) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendments.

4. Figures of previous periods/years' have been regrouped / rearranged, wherever considered necessary

	For Omega Interactive Technologies Limited
Place : Mumbai	Krishan Kumar Rathi
Dated : 29th October, 2021	Director DIN: 00156061

Date : 29th October, 2021





ई-निविदा सूचना

कार्यकारी अभियंता ई–१, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, इ.क.४, तळ मजला, अभयुदय नगर, काळाचौकी, मुंबई –३३यांनी खाली दर्शविलेल्या कामाकरिता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडे नोंदणीकृत कामगार सहकारी संस्थाकडून बी–१ (टक्केवारी नमुन्यात) ऑनलाईन ई–निविदा मागविण्यात येत आहेत.

कामाचे नाव			निविदेचे अंदाजपत्रकीय रक्कम	इसारा रक्कम (अंदाजपत्रकीय रक्कमेच्या १%)	(अंदाजपत्र	ानामत रक्कम कीय रक्कमेच्या १%)	कामगार सहकारी संस्थेच्या नोंदणी वर्ग	निविदा र (१२% जी सहीत	एसटी	कामाचा कालावधी	
विशेष दुरुस्ती अंतर्गत ई-१ विभागातील २ पुनर्रचित इमारत अभिनंदन निवास येथील खोल्यांचे सिलींग प्लास्टर दुरुस्तीचे काम करणे.			२६,५१,५ ६१.००	निरंक	(५०% सुग	०००.०० ज्वातीस ५०% ा्न कपात)	वर्ग-अ	५६०.०	0	१८ महिने (पावसाळ्याचा कालावधी धरून)	
	3 १ २	।.क.	टप्पा जाहिरात 1 निविदा वि	क्री सुरू				कालावधी सकाळी १०.०० सकाळी १०.००	५ वाजता		
3 जित्य विक			को होते			19/99 2029 7	4121761761 910 37) ताज्वप्रात			

ş	निविदा विक्री बद	१८.११.२०२१ सायकाळी १७.३० वाजेपर्यत
8	निविदा स्विकृती सुरू	०३.११.२०२१ सकाळी १०.०५ वाजता
ч	निविदा स्विकृती अंतिम दिनांक	१८.११.२०२१ सायंकाळी १७.३५ वाजेपर्यंत
£	तांत्रिक बोली उघडण्याचा दिनांक	२२.११.२०२१ सकाळी ११.०० वाजता
0	आर्थिक बोली उघडण्याचा दिनांक	२४.११.२०२१ सकाळी ११.०० वाजता

संपूर्ण निविदा पद्धती ही ऑनलाईन स्वरुपाची राहील. त्याबाबतच्या सर्व सूचना, अटी व शर्थी http://mahatenders.gov.in व म्हाडाच्या MHADA Website - http://mhada.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिद्ध केल्या जातील.

२. निविदा विषयीची कागदपत्रे दि.०३.११.२०२१ रोजी सकाळी १०.०५ नंतर ते १८.११.२०२१ सायंकाळी १७.३५ वाजेपर्यंत <u>http://</u> mahatenders.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करू शकता येतील.

- निविदा अर्जाची रक्कम तसेच इसारा रक्कम ऑनलाईन भरणे आवश्यक राहील.
- ४. तांत्रिक बोली उघडण्याचा दि.२२.११.२०२१ रोजी सकाळी ११.००वा. व आर्थिक बोली दि.२४.११.२०२१ रोजी सकाळी११.००वा. कार्यकारी अभियंता ई–१ विभाग, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, इ.क्र.४, तळ मजला, अभयुदय नगर, काळाचौकी, मुंबई –३३ यांचे दालनात उघडण्यात
- ५. निविदाकारांनी ई–निविदेद्वारे अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या मुळ प्रती तांत्रिक बोली उघडण्याच्या वेळेस खातरजमा करण्याकरिता सादर करणे आवश्यक राहील
- ६. निविदाकारांनी तांत्रिक बोलीमध्ये नमुद कागदपत्रे पीडीएफ फॉर्मेटमध्ये तांत्रिक बोलील्या लिफाफ्यात सादर करावीत.

७. निविदाकारांकडे वर्ग २ व ३ मान्यताप्राप्त प्राधिकरणाकडून मिळविलेली डीजीटल सिग्नेचर प्रमाणपत्रे असणे आवश्यक राहील.

- ८. कार्यकारी अभियंता ई-१ विभाग, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ यांचेकडे (निविदा स्विकृती अधिकाऱ्याकडे) निविदा स्विकारण्याचा अथवा आलेल्या सर्व निविदा नाकारण्याचा अधिकार राहील.
- ९. निविदाकारांनी जीएसटी अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे.

म्हाड

ई-निविदा कागदपत्रे व ई-निविदा विषयक मार्गदर्शक सुचना <u>http://mahatenders.gov.in</u> या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील. 90. मदतीसाठी: १८००-३०७०-२२३२, ई-मेल: eproc.support@mahatenders.gov.in.

जर निविदेचा देकार निविदाधीन कामाच्या किंमतीपेक्षा कमी दरांचा असेल तर प्रथम न्युन्तम देकर सादर करणाऱ्यांनी अतिरिक्त सुरक्षा अनामत 99. रक्रम निविदा उघडल्याच्या दिनांकापासून ८ दिवसांच्या आत भरली नाहीतर द्वितीय नूनतम देकाराच्या निविदाकास लेखी विचारणा करून त्यांनी प्रथम न्यूनतम पेक्षा कमी दराने काम करण्यास तयार असले तर त्याची निविदा मंजूर केली जाईल. अतिरिक्त सुरक्षा अनामतबाबत सविस्तर निविदा सूचना पहावी

सही/-
कार्यकारी अभियंता ई–१ विभाग,
मुं. इ. दु. व पू. मंडळ, मुंबई